

तात्काळ/अधिसूचना
कालन्याया

क्र. : एमव्हीआर-०५०२/प्र.क्र.५/परि-२
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
दिनांक : ७ ऑगस्ट, २००६.

प्रति,

प्रबंधक, मा.उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठ.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
सर्व विभागीय आयुक्त,
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
सह परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
सर्व उप परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
सर्व जिल्हा दंडाधिकारी.
सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
प्रबंधक, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई.
सर्व पोलीस आयुक्त,
सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई.
सर्व पोलीस अधिक्षक.
सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी.
सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.
विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
कार्यस्थान अधिकारी (पोल-८), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.

विषय : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १७७ च्या तरतुदीनुसार
आकारण्यात येणाऱ्या तडजोड शुल्कात रु.५० वरून रु.१०० इतकी
वाढ करण्याबाबतची दि.९.८.२००६ ची अधिसूचनेची
दि.१५ ऑगस्ट, २००६ पासून अंमलबजावणी करणे.

उक्त विषयाबाबतची अधिसूचना दि.९.८.२००६ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. अधिसूचनेच्या मराठी व इंग्रजी प्रती सोबत पाठविण्यात येत आहे. सदर अधिसूचनेप्रमाणे दि.१५ ऑगस्ट, २००६ पासून अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच सदर अधिसूचना जनतेच्या माहितीकरिता कार्यालयातील सूचना फलकावर लावण्यात यावी व विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे अधिसूचनेस प्रसिध्दी देण्यात यावी.

तसेच सदर अधिसूचनेच्या प्रती आपल्या परिक्षेत्रातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालये, तालुका न्यायालये यांनाही पाठविण्यात याव्यात व अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना सूचना द्याव्यात.

(वि. ल. लक्ष्मणे)

क्रमाधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

बुधवार, ऑगस्ट ९, २००६/श्रावण १८, शके १९२८

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार-अ

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ ऑगस्ट २००६

अधिसूचना

मोटार वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक एमव्हीए. ०५०२/प्र. क्र.५/परि-२.---मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम २०० तसेच, या संवर्गात शासनास अधिकार प्रदान करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, दिनांक १५ ऑगस्ट २००६ पासून यापूर्वी यासंदर्भात काढलेल्या शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीए. ०५९३/१७०८/सीआर-२९/परि-२, दिनांक २४ जून १९९६ मधील परिशिष्टातील अनुक्रमांक १ मधील सध्याच्या नोंदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित नोंद समाविष्ट करित आहे :---

अ.क्र.	मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम	मोटार वाहन प्रकार	तडजोड शुल्क भरण्यास जबाबदार व्यक्ती	गुन्हा तडजोडीने मिटविण्याकरिता लागणारे शुल्क
१	१७७	सर्व वाहने	प्रत्यक्षात गुन्हा करणाऱ्या व्यक्ती.	रुपये १००

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रमेश शिंदे,

शासनाचे उप सचिव.

HOME DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th August 2006

NOTIFICATION

MOTOR VEHICLE ACT, 1988.

No. MVA. 0502/CR-5/TRA-2.—In exercise of the powers conferred by section 200 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends, with effect from the 15th August 2006, the Government Notification, Home Department No. MVA. 0593/1708/CR-29/TRA-2, dated the 24th June 1996 as follows, namely :—

In the said notification, in the Schedule appended thereto, for entry 1, the following entry shall be substituted, namely :—

“ 1 177 All Vehicles Whoever commits the offence Rs.100.00.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAMESH SHINDE,
Deputy Secretary to Government.